

Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com CIN No: L99999MH1988PLC080545

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

MSL/SEC/SE/2025-26

December 9, 2025

BSE Limited

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400001 **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra - Kurla Complex

Bandra (E), Mumbai- 400051

Stock Code: 500265

Scrip ID: MAHSEAMLES

Sub.: Newspaper advertisement regarding Transfer of Shares

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on December 9, 2025 in respect of re-lodgement of transfer request of physical shares as per details given below:-

Folio No.	Name(s) of the Holder(s)/Transferor	Security Type and Face Value	Number of Securities	Share Certificate No(s)	Distinctive Nos. From - To	Name(s) of the Transferee(s)
2118	Shamji Mehta/ Prashani Mehta	Equity Rs.5/-	200	2119	441501- 441700	Narendra Jethbhai Solanki

We request you kindly took note of the same in your records.

Thanking you, Yours faithfully,

For Maharashtra Seamless Limited

Ram Ji Nigam **Company Secretary**

Encl.: As stated above



MUMBAI OFFICE

REGD. OFF. & WORKS : Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

: 402, Sarjan Plazo, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018

Phones: 022-2490 2570 /72 /74 Fax: 022-2492 5473

HEAD OFFICE 5, Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones: 011-28752862, 28756631 Email: ipldelhi@bol.net.in KOLKATA OFFICE Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020

Phone : 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax : 033 - 2474 2290 E-mail : msl@cal.vsnl.net.in 3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017 CHENNAL OFFICE

Phone: 044-2434 2231* Fax: 044-2434 7990



TRUCAP FINANCE LIMITED

Registered Office: 3rd Floor, A Wing , D.J. House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, GST No: 27AAACD9887D1ZC

Corporate Identity Number: L64920MH1994PLC334457

PUBLIC NOTICE

This is to inform the customers and public at large that TruCap Finance Limited, a Non-Banking Financial Company, registered with Reserve Bank of India (RBI), having its registered office at 3" Floor, A Wing, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069 ("Company"), is closing its branch office located at Shop No. 18, B-Wing, Devi Darshan CHS Ltd. Bhavani Chowk, Tembi Naka, Thane (West) - 400 601, Maharashtra ("Branch"). This is to further inform that the outstanding of the entire loan book serviced by this Branch as on date of this publication is NIL and there is no new business being conducted or customers serviced from this Branch. Accordingly, the Branch will be closed with effect from March 08, 2026. Any customers or persons who have any concerns or need clarifications from the Company, can contact the Company by sending an email at contact@trucapfinance.com or calling at 1800 210 2100.

For TruCap Finance Limited.

Date: December 08, 2025 Authorised Signatory



MAHARASHTRA SEAMLESS LTD

Regd. Office: PIPE NAGAR, VILLAGE SUKELI, N.H.17, B.K.G. ROAD TALUKA ROHA, DISTT.- RAIGAD -402126 (MAHARASHTRA) CIN - L99999MH1988PLC080545

Website: www.jindal.com Email: secretarial@mahaseam.com

NOTICE FOR TRANSFER OF SHARES

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P. CIR/2025/97 dated 2nd July, 2025 regarding Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares and other applicable circulars, the Company has received request from the following proposed transferee to transfer the below mentioned securities held in the name(s) of the security holder(s) mentioned there against as detailed below, to his name. These securities were claimed to have been purchased by him and could not be transferred earlier in his favour due to deficiency in the documents/process/or otherwise.

	ties No(s) From - To Transferee(s
2118 SHAMJI MEHTA / EQUITY 5/- 200 PRASHANI MEHTA	2119 441501 - NARENDRA 441700 JETHBHAI SOLANKI

claim with the Company at its Interim Corporate Office at Plot No. 106, Institutional Sector

44, Gurugram-122003 within 30 days from this date along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else the Company will proceed to transfer the securities in favour of the above proposed Transferee only in demat mode, without any

for MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Place: Gurugram Date: 08.12.2025



RAM JI NIGAM Company Secretary

OSBI STATE BANK OF INDIA

SARB Thane - 11697: Stressed Assets Recovery Branch, 1st Floor, Plot No. A-112, Circle Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400604 E-mail: sbi.11697@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is basis" on 29.12.2025.

M/s. Bhairav Realty, Proprietor- Mr. Kishore Otarmal Jain (Borrower) K J Group, Shop No. 7, Zainab Mahal, Khamba Lane, Byculla East, Mumbai - 400027

M/s. Bhairav Realty, Proprietor- Mr. Kishor Otarmal Jain, Guarantor- Mrs. Sangita Kishor Jain, Bay Castle, SY No.41/2B and 1/1A, Village Nehuli, T.Q Alibaug, Dist. Raigad - 402201 M/s. Bhairav Realty, Proprietor- Mr. Kishor Otarmal Jain, Guarantor- Mrs. Sangita Kishor Jain, AT Anuj Park, P.O Nagothane, DTQ Roha, Dist Raigad - 402109.

M/s. Bhairav Realty, Proprietor- Mr. Kishor Otarmal Jain, Guarantor- Mrs. Sangita Kishor Jain, At Village Warvantane, P.O Nagothane, T.Q Roha, Dist Raigad - 402109.

Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold

Rs. 5,19,10,093/- (Rupees Five Crores Nineteen Lakhs Ten Thousand Ninety Three only) as on 05.07.2022 with further interest, incidental expenses, costs, charges to be incurred as per demand notice dated- 05.07.2022. Property Details. (SBIN200033888413) NA Land Bearing Survey No. 226, Hissa No.

1A, Area admeasuring 0.76.49 HR situated at Pen, Taluka Pen, Dist Raigad, State Maharashtra Pin - 402107 (Owner Kishore Otarmal Jain and Sangita Kishor Jain) Reserve Price- Rs. 6.25.00.000/-Possession Status : - (Physical)

Property: EMD Rs. 62,50,000/-

Bid Increment Amount = Rs. 1,00,000/- (Rupees One Lacs Only)

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 28.12.2025 up to 5.00 p.m.

Date & Time of e-Auction = Date: 29.12.2025 Time: From 11.00 a.m. To 3.00 p.m. with unlimited extensions of 10 Minutes each

Date & Time of inspection of the properties: 15.12.2025 from 11.00 A.M. to 3.00 P.M. (Contact = Shri Chandrakumar D Kamble, Authorised Officer, Mob No. 7875551566 & Shri Amit Sathe - Mob. No. 9869576308)

EMD to be transferred /deposited by bidder in his /her/their own wallet provided by M/s MSTC Ltd. On https://baanknet.com by means of NEFT

Terms and conditions of the e-auction are as under: The auction will be conducted through Bank's approved service M/s. PSB Alliance Ltd at their

web portal https://baanknet.com. The intending bidders should make their own independent inquiries regarding encumbrances,

title of property put on auction and claims/ rights affecting the property prior to submitting their bid. In this regard, e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank. The successful purchasers / bidders are required to deposit remaining amount either through

NEFT in the Account No. 31049575155, SARB Thane Payment Account (Unit Name), IFSC Code SBIN0061707 or by way of demand draft drawn in favour of State Bank of India A/c (unit name) SARB THANE,11697 (Name of the Branch) drawn on any Nationalized or Scheduled Bank. For detail terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank Of India ,the Secured Creditors Website

1 https://baanknet.com Place : Thane

2. http://www.sbi.co.in

Date: 06.12.2025

Name of corporate debtor.

13. Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

(Three names for each class)

in Form CA. - NA

Representative of creditors in a class

Mr. Chandrakumar D Kamble State Bank of India, AUTHORISED OFFICER

Gujarat Positra Steel Company Limited

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

GUJARAT POSITRA STEEL COMPANY LIMITED RELEVANT PARTICULARS

L	made of incorporation of corporate depro-	25-04-2005
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification-No. of corporate debtor	U27100MH2005PLC152813
5,	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Regd. Office: 13/198, J. Tata Road, Khetan Bhavan, Churchgata, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400020.
6,	Insolvency commencement date in respect of corporate debtor	04-12-2025 (Order received on 06-12-2025)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	02-06-2026 (180 days from the order dated 04-12-2025)
8,	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	NPV Insolvency Professionals Private Limited (Formerly known as Mantrah Insolvency Professionals Private Limited) – Through its Director – Mr. Mohit Bipinchandra Adatiya (BBI Reg. No.: (BBI/IPE-0040/IPA-2/2022-23/50021
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: H-35, 1st Floor Jangpura Extension, Jungpura, South Delhi, New Delhi – 110014. Email Id – Ipe@npvca.in

10. Address and e-mail to be used for Correspondence Address: 10th Floor, 1003 correspondence with the interim Zion Z1, Near Avaion Hotel, Sindhu Bhavan Road, resolution professional Thattej, Ahmedabad - 380054 Process Email ld: cirp.gpscl@npvinsolvency.in 11. Last date for submission of claims

20-12-2025 (14 days from the receipt of the order dated 06-12-2025) 12. Classes of creditors, if any, under clause Not Applicable (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

Not Applicable

14. (a) Relevant Forms and (a) www.ibbi.gov.in (b) Details of authorized representatives cirp.gpscl@npvinsolvency.in (b) Not Applicable are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench Court-V has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Gujarat Positra Steel Company Limited on 04-12-2025 (Order Received on 06-12-2025).

The creditors of Gujarat Positra Steel Company Limited, are hereby called upon to submit

their claims with proof on or before 20-12-2025 to the interim resolution professional at

the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [specify class]

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties IPE - NPV Insolvency Professionals Private Limited

(Formerly Known as Mantrah Insolvency Professionals Private Limited) Through its Director - Mr. Mohit Bipinchandra Adatiya Appointed as Interim Resolution Professional In the Matter of Gujarat Positra Steel CompanyLimited IBBI Reg. No: IBBI/IPE-0040/IPA-2/2022-23/50021 Date: December 09, 2025 Validity of AFA: December 31, 2025 Email for Correspondence - cirp.gpscl@npvinsolvency.in Place: Ahmedabad



Asset Recovery Management (ARM) II Branch A-27, 1st Floor, Hauz Khas, New Delhi - 110016

Email: cb3038@canarabank.com

E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described movable property mortgaged/hypothecated charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of the Canara Bank., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on below mentioned dates through E-Auction under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in provider https://baanknet.com/ (M/s PSB Alliance Pvt. Ltd), (Contact No. 8291220220, Email:-Support.BAANKNET@psballiance.com) or Canara Bank's website www.canarabank.com, EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited in E-Wallet of M/s PSB Alliance Private Limited (https://baanknet.com/) portal directly or by generating the Challan therein to deposit the EMD through RTGS/NEFT in the account details as mentioned in the said challan.

Sr. No.	Name of the Branch Borrower / Guarantors / Mortgagor Name & Address	DETAILS OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTY AND STATUS OF POSSESSION	Total Dues	a. Reserve Price (Rs) b. EMD (Rs) c. Incremental Bid (Rs) d. Date of Notice	DATE & TIME OF AUCTION (with unlimited extensions of 5 minutes duration each) Last Date & Time of Submission of EMD	The property can be inspected, with Prior Appointment with Authorized Officer & Contact Person
	Asset Recovery Mangement (ARM-II) Branch Borrower/s: M/s Fucon Technologies Ltd. Regd. Office: 71/4, Shivaji Marg, Najafgarh Road, Industrial	All those Premises being Unit No.310-311, 3rd floor, admeasuring 711 Sq Ft of Carpet area along with Use of 1 Mechanical Car Parking spaces in a Building Known	24,71,30,600.05	a. 171.00 Lakh b. 17.10 Lakh c. 1,00,000/-	30.12.2025 between 12:30 p.m. to 01:30 PM	to 05.00 P.M.
	Area, Moti Nagar New Delhi-110015. Also at: Unit No.310-311, Hub Town Viva, W.E Highway, Jogeshwari (East) Mumbai 400060 Mrs. Gurmeet Verma (Director/Guarantor) W/o Mr. Dhakam Pal Verma JG-3-159A, VikasPuri, New Delhi-110018	as, Hub Town Viva, (Sale Building No 1) situated at W.E Highway Jogeshwari (East) Mumbai 400060, in the name of M/s Fucon Technologies Ltd. (Subject property is under Physical possession of bank	thereon from 01.01.2024 and other expenses less	d. 02.12.2025	29.12.2025 up to 05.00 p.m.	Vaibhav Aggarwal (Officer) Mobile No 9811237992 & Manoj Kumar (Authorised officer), Mobile No 8826933887

Date: 08.12.2025, Place: New Delhi

बैंक ऑफ़ बड़ीदा

Place: Koperkhairne

Koparkhairne Branch: Plot No.380, Sector No.19 C, Koparkhairne, Opp Gyan Vikas School Navi Mumbai- 400 709. Tel : 022- 27542480 Bank of Baroda Email: kopark@bankofbaroda.com, www.bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002) Date:28-11-2025

Prasad Kumar Swami, Pradeep Kumar Swami Flat No 1002, 10 th floor, Trishul Terraces Annexe, Plot No 32 sector 20,

Koperkhaime Navi Mumbai 400709 Dear Sir/s. Re: Credit facilities with our Koperkhairne Branch

We refer to letter no BOB/ADV/TL/06/59 dated 25.07.2011 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility	Limit (Rs.)	Rates of interest	O/s as on 28.11.2025 (inclusive of interest up to 28.11.2025)	Security agreement with brief description of securities (please mention the details of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries)
Term Loan (housing Loan A/c No 32970600000059)	63,00,000	One year MCLR+SP +0.25	Rs 39,96,151.49/- (o/s 3944967.47 + unapplied int 48509.02 + compound int-2675)	Equitable mortgage of Flat No 1002 , 10 th floor Trishul Terraces Annexe Plot No 32 sector 20 Koperkhairne Navi Mumbai 400709

In the letter of acknowledgment of debt dated 03.07.2017 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 61,05,902 as on 03,07,2017(date). The outstandings stated above include further drawings and interest upto 31.07,2025 (date). Other charges debited to the account are Rs. NIL.

As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended 31.10.2025. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 31.07.2025 and thereafter. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing

asset on 16.10.2025 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India

directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs 39,96,151.49/-as stated in para 1 above, within 60 days from the date of

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility

this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of

payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act,

We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. Yours faithfully,

Rupesh Kumar (Name & Designation) Authorised Officer

Note: This notice supersede 13 (2) Notice issued on 21.11.2025.

*IndiGrid

INDIGRID INFRASTRUCTURE TRUST ("IndiGrid")

(formerly known as India Grid Trust)

(An Infrastructure Investment Trust registered with SEBI vide Registration No. IN/InvIT/16-17/0005) Principal Place of Business: Unit No. 101, First Floor, Windsor, Village KoleKalyan, Off CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098, Maharashtra, India, Compliance Officer: Mr. Urmil Shah; Tel: +91 72084 93885, E-mail: complianceofficer@indigrid.com; Website: www.indigrid.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the Unitholders of IndiGrid that pursuant to the provisions of Regulation 22 of the Securities and Exchange Board of India (Infrastructure Investment Trusts) Regulations, 2014, as amended, (the "InvIT Regulations") and all other applicable Regulations of the InvIT Regulations (including any statutory modifications or amendments or re-enactments thereof for the time being in force) and subject to other applicable laws and regulations, the Investment Manager on behalf of IndiGrid Infrastructure Trust (the "IndiGrid") has sent an e-mail of Postal Ballot Notice ("Notice") dated December 08, 2025 to the Unitholders whose e-mail IDs are registered with the depository participant(s) and for Unitholders whose e-mail addresses are not registered. SMSs, wherever Mobile Numbers are available, being sent by KFintech for seeking their consent on the following agenda item listed in the said Notice (along with the explanatory statement thereto) through remote e-voting only ("remote e-voting").

S.No.	Particulars	
1.	To grant enabling approval for capital raising upto ₹ 2,000 crores	
Pleaser	note that:	

 In compliance with InvIT Regulations, IndiGrid has completed the dispatch of the Notice by electronic means only, on Monday, December 08, 2025, to those Unitholders of IndiGrid whose names appeared in the records of Depository as of Friday, November 28, 2025 ("the cut-off date").

The Notice is available on the website of IndiGrid: https://www.indigrid.co.in/, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE"): www.nseindia.com on which the Units of IndiGrid are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com. Unitholders holding Units as on the cut-off date, shall have the voting rights on the resolution as set forth

in the Notice. The voting rights of Unitholders shall be in proportion to their Units of the Unit capital of the IndiGrid. A person who is not a Unitholder as on the cut-off date shall treat the Notice for information purpose only. 4. In compliance with InvIT Regulations, IndiGrid has provided only the remote e-voting facility to its

Unitholders, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Physical Ballot

form. For this purpose, Investment Manager on behalf of IndiGrid has entered into an agreement with

NSDL for facilitating remote e-voting to enable Unitholders to cast their votes electronically only. The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Notice. The remote e-voting period commences on Tuesday, December 09, 2025, at 9:00 a.m. (IST) and ends on Monday, December 29, 2025, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the votes on resolution(s) are cast by the Unitholders, the Unitholders shall not be

The Board of Directors of Investment Manager has appointed Mr. B Narasimhan failing him, Mr. K Venkataraman, Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the Postal Ballot voting process (remote e-voting) in a fair and transparent manner. The Result of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, December 30, 2025 and shall be

allowed to change it subsequently.

Mumbai, December 08, 2025

placed on the website of the IndiGrid at www.indigrid.co.in and NSDL at www.evoting.nsdl.com and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where Units of In case of any queries/grievances pertaining to remote e-voting you may refer to the Frequently Asked

Questions (FAQs) for Unitholders and e-voting user manual for Unitholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free number: 1800 1020 990/ 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. For IndiGrid Infrastructure Trust

> IndiGrid Investment Managers Limited (as the Investment Manager to IndiGrid Infrastructure Trust) **Urmil Shah**

(Tata Motors Limited)

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001, Maharashtra, India

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced and the holders of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates.

NOTICE

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

Name of Joint Holders: Jitendra Pratap & Meena Pratap Kind of Securities and Face Value: Equity Shares with FV of Rs. 2/-Number of Securities: 830 Equity Shares

Distinctive Numbers: 39098461 to 39099290 Name of Applicants: Jitendra Pratap & Meena Pratap Place: Indore

proceed to issue duplicate certificates without further intimation.

Date: 04/12/2025

CORRECTION NOTICE On page No. 5 of Financial

Authorised Officer, Canara Bank

Express Newspaper, Mumbai Edition dated 08.12.2025, the Insolvency Petition No. 6 of 2025 should be read in stead of Insolvency Petition No. 14 of 2024 Sd / INSOLVENCY REGISTRAR,

HIGH COURT, BOMBAY

ECL FINANCE LIMITED Edelweiss ECL Registered Office: Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai: 400070.

oan availed by them. The secured creditor is having physical possession of the below-mentioned Secured Asset

E-AUCTION STATUTORY 15 DAYS SALE NOTICE Sale by E-Auction under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

and The Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to public in general and in particular to borrower and guarantor that below mentioned property will be sold on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" for the recovery of Rs. 69,22,195.78 (Rupees Sixty-Nine Lakhs Twenty-Two Thousand One Hundred Ninety-Five and Seventy-Eight Paise Only) with respect to Joan account bearing Loan Account Numbers LKOHBES0000095568 as on 13 December 2023 + further Interest thereon + Legal Expenses till the recovery of loan dues. The said property is mortgaged by

Date & Time Description of the Date & Time Reserve Price of the Auction secured Asset and EMD Inspection Schedule Of The Property: Flat No.304, An Admeasuring 460 Sq.Ft. Built-Up Rs. 62,50,000/-30-12-2025 Area On 3rd Floor, In The Building Known As Bewitching Apartment Co-Rupees Sixty-Two Between 26-12-2025 Operative Housing Society Limited, Mini Land, Tank Road, Bhandup (West) Lakh Fifty 11:00 AM Mumbai- 400078, On The Plot Being City Survey No.150, 167(Part), 168 between Thousand Only) to (Part), C.T.S. No. 413 (Part) Ah No.21, And Plot No.41, In The Village Kanjur 11.00 AM 10% Earnest 12:00 PM Taluka Kurla, Within The Registration District And Sub-District Of Mumbai City Money Deposit Noon (With And Mumbai Suburban. Rs.6,25,000/-4.00 PM 5 Minutes Note: More Particularly Mentioned In The Agreement For Sale Dated 02nd (Rupees Six unlimited auto December 2019, Bearing Registration Serial Number KRL4-15299-2019 Lakhs Twenty Five Registered With The Sub Registrar Kurla No. 4, Mumbai Suburban District (Bandra) Extensions) Thousand only)

TANISHAK TRANSPORT SERVICE, MANOJ VAISHISTMUNI THAKUR and PINKI MANOJKUMAR THAKUR to ECL Finance Limited for the

Note: 1) The auction sale will be conducted online through the website https://sarfaesi.auctiontiger.net and Only those bidders holding valid Email, ID PROOF & PHOTO PROOF, PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT/ NEFT/RTGS shall be eligible to participate in this "online e-Auction". 2) The intending bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT / RTGS/NEFT to: Beneficiary Name: ECL Finance Limited. 3) Bank Name: State Bank of India 4) Account Holder Name: ECL FINANCE LIMITED, Bank Account No. -38922201620, [SARFAESI- Auction, (ECL Finance Limited], IFSC code: SBIN0003838 5) Last date for submission of online application BID form along with EMD is 29-12-2025 till 4:00 PM only. 6) For detailed terms and condition of the sale, please visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or Please contact on the Mr. Maulik Shrimali Ph. +91 9173528727, Help Line e-mail ID: Support@auctiontiger.net. Mobile No. +91 9867354324.+919819204223

Date: 09.12.2025 Place: Mumbai

Description of Assets of the

corporate debtor

5. Date of Submission of Earnest Money Deposit (EMD)

For ECL Finance Limited **3rd E-AUCTION SALE NOTICE** SUPREME VASAI BHIWANDI TOLLWAYS PRIVATE LIMITED-

Earnest Money Deposit

Deadline

(10 % of Reserve Price

(in INR) & Submission Value (in INR)

06.01.2026 (Tuesday) (Upto 4.00 p.m)

Sd/- (Authorized Officer).

Incremental

(CIN NO. U45200HR2013PRTC048979) Registered Office at: 510, 5th Floor, ABW Tower, IFFCO Chownk, M.G.Road, Gurgaon, Haryana-122002

Reserve Price

Notice to General Public that Liquidator of Supreme Vasai Bhiwandi Tollways Private Limited – In Liquidation under IBC,2016 having registered office at 510 ,5th Floor, ABW Tower, IFFCO Chownk, M.G.Road, Gurgaon, Haryana-122002 appointed vide order dated 17.07.2025 in IA (IBC) (Liq.)/2/Ch/2025 in CP(IB)No. 442/Chd/Hry/2019 (Admitted) by Hon'ble National Company Law Tribunal, Chandigarh Bench, Chandigarh (Adjudicating Authority under IBC,2016) hereby under the authority and approval of the SCC in 6th SCC Meeting held on 08.12.2025, hereby invites, Eligible Bidder(s) for participation in E-auction Sale of the Assets of Supreme Vasai Bhiwandi Tollways Private Limited (Corporate Debtor) i.e Toll at Chinchoti – Kaman - Anjurphata to Mankoli Road M.S.H. No 4" 26/425 in Taluka, Bhiwandi District, Thane(0/000 to 26/425 km stretch.) under "Build-Operate-Transfer" (BOT) basis i.e. Maludi Toll Plaza, Distt. Thane, State of Maharastra and other machinery and/or equipment including to Electronic Fastag Equipment's nstalled/lying thereto. listed herein, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" and "WITHOUT RECOURSE BASIS" as per the E-auction schedule stated herein and E-auction time line as per the detailed terms, conditions & process listed in E-auction Process Document which can be downloaded from https://ibbi.baanknet.com/ or can be obtained by sending an email to liquidator.supremevasai@gmail.com.

Date and Time

E-Auction

IN LIQUIDATION UNDER IBC

_					
Tollwat Cl M.S. Than Ope Plaz mac Elec in Li entit whe there the Proju 25.1 Agre Agre 23.0 of ke	of the Assets of the Supreme Vasai Bhiwandi vays Private Limited (Corporate Debtor) i.e Toll hinchoti - Kaman - Anjurphata to Mankoli Road I.H. No 4" 26/425 in Taluka, Bhiwandi District, ne (0/000 to 26/425 km stretch.) under "Buildrate-Transfer" (BOT) basis i.e Maludi Toll a, Distt. Thane, State of Maharastra and other hinery and/or equipment thereto including to tronic Fastag Equipments as installed thereto iquidation under IBC,2016 including its legal y and assets of the corporate debtor on "As is re is basis", "As is what is basis", "Whatever is basis" and "No recourse basis" including all rights, interests, benefits arising out of the ect as per the Substitution Agreement dated 0.2013 read with the Original Concession ement dated 16th May 2009 ("Concession bement") and Substitution Agreement dated 7.2009 executed by the Corporate Debtor and eeping in view that concession period is 24 is 3 months i.e upto 27.11.2033.	is 09.01.2026 And E-auction Time: 11:00 a.m to 03:30 p.m (With unlimited extension of 5 minutes each)	Rs. 56,00,00,000/- (Rupees Fifty Six Crores only)	Rs. 5,60,00,000/- (Rupees Five Crores Sixty Lacs only)	Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lacs only)
S. No.		Descriptions and T	ime Schedule	Date of Ev	
1.	ssuance of 3rd E-auction notice to Publication Agency			08.12.202	25
2.	Publication of 3rd E- Auction Advertisement in newspaper(s)			09.12.202	25
3.	Last date of submission of Bid Documents & other documents including 29A Eligibility Undertaking.			06.01.202	26
4.	Time period for Inspection of the Assets of the (With prior intimation and approval of Liquidat			23.12.2025 to 29	0.12.2025

6. Date of E-Auction (Time: 11:00 am to 03:30 pm) 09.01.2026 (Friday) Note: *Excluding taxes, levies, charges, duties, transfer fees, stamp duty, registration fees, premiums, if any etc. No representation as to warranties and indemnities shall be made with or against the Liquidator Important Notes. I. The Sale of assets of the corporate debtor as listed herein above through E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS".

"AS IS WHAT IS" and **"WHATEVER THERE IS BASIS"** and **"WITHOUT RECOURSE BASIS"** and subject to provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC) and IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 (Liquidation Regulations) duly The Complete E-Auction Process Document containing Descriptions of the Assets of the corporate debtor as per Annexure -6 and

other relevant documents and General Terms and Conditions of online auction sale are/shall be available or made available on website

3. Interested bidder(s) is/are required to submit requisite documents and deposit EMD amount on https://ibbi.baanknet.com.by logging into the portal as buyer and also required to submit the eligibility document in the same portal by going through the guidelines. For assistance, the bidders may reach out to Baanknet Helpline Ph. No.: +91 8291220220. I. Interested bidder(s) shall deposit the Earnest Money Deposit (EMD) through their own e-wallet account on the

https://ibbi.baanknet.com/ portal. Upon the successful conclusion of the auction, the EMD amount of the highest bidder will be transferred to the Liquidation account of Corporate Debtor maintained by the Liquidator.

5. As per the provisions of the Liquidation Regulations, as amended, all interested bidder(s) is/ are required to submit an Affidavit that they do not suffer from any ineligibility under 29A of the IBC to the extent applicable and if found ineligible at any stage, the Earnest Money Deposit shall be forfeited by the Liquidator under IBC.

Liquidator. Payments made after 30 days but before 90 days shall attract interest as per the Liquidation Regulations. The sale shall be cancelled, if, the payment is not received within 90 days from the date of Letter of Intent. 7. The Stakeholders Consultation Committee ("SCC") of the corporate debtor has taken a decision not to extend the aforesaid timeline under Regulation 31A (1)(h) of the Liquidation Regulations. 8. The Liquidator reserves the right to amend the key terms of the sale process including timelines to the extent permissible under the

applicable law and giving notice of the same (at the earliest) to the Bidder(s) by issuing a notice on the IBBI website or E-Auction Platform.

6. The Successful Bidder shall provide balance sale consideration within 30 days from the date of issuance of Letter of Intent by the

Sanjay Kumar Aggarwal, Liquidator of Supreme Vasai Bhiwandi Tollways Private Limited-In Liquidation under IBC

IBBI Registration No. IBBI/IPA-002/IP-N00126/2017-2018/10295 IBBI Registered Address: C-20, Block-C, Wave Estate, Sector 85,

epaper.financialexpress.com

By Order of the Board

Company Secretary & Compliance Officer

Place: S A S Nagar, Mohali

which may please be noted.

Dated: 8th day of December, 2025

SAS Nagar Mohali, Punjab -160 055, Email: liquidator.supremevasai@gmail.com

लोकसहभागातून बोरखेड येथे वनराई बंधारा बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

बीड, दि. ८: सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी आपल्या शेती पिकांना पाणी देत असतात काही शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन नसते. त्यामुळे त्यांना बंधारा किंवा नदीच्या पाण्यावर औलंबून रहावे लागत असते. नदीच्या पाण्यावर बंधारा उभारला तर त्याचा फायदा काही दिवस शेतकऱ्यांना होव् शकतो. बोरखंडे येथे लोकसहभागातून बंधारा तयार करण्यात आला आहे. सदरील हा बंधारा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. रब्बी हंगामामध्ये

गहू, हरभरा, ज्वारी यासह इतर पिकांची लागवड होते. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामातील पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना विहिर, बोअर द्वारे पाणी देता येते तर ज्यांना पाणी नाही त्या पिकांना पाण्याअभावी फटका बसतो. नदीवर वाहत्या पाण्यात बंधारा उभारला तर त्याचा फायदा शेती पिकांना होवून जिम नीत पाणी मुरण्यासही मदत होते. बोरखेड येथे लोकसभागातून वनराई बंधारा तयार करण्यात आला या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा याचा चांगला फायदा होणार

अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी गजे, कृषी उपसंचालक जाधवर, तालुका कृषी अधिकारी साळी यांच्या म ार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी घुमरे यांच्या नियोजनातून बंधारा तयार करण्यात आलेला आहे. यावेळी गावचे उपसरपंच सुनिल अनपट, उपकृषी अधिकारी राजेंद्र राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी आगलावे, बी पी घुमरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

दै. 'मुंबई लक्षदीप'

दिनांक: ०८ डिसेंबर, २०२५

जाहीर सूचना

. वंधितांना सूचना देण्यात येत आहे की श्री. एम.आ रामकष्णन नायर यांचे १०.०२.२०१३ रोजी आमच्य सोसायटीच्या फ्लॅट क्र.ए-५०३ च्या ५०% शेअर्ससार्ठ नामांकन न करता निधन झाले. श्री. सुभाष आर. नायर. श्री. एम.आर. रामकृष्णन नायर यांचा मुलगा यांनी फ्लॅर क्र.ए-५०३ चे ५०% शेअर्स कायदेशीर वारसदा असल्याने त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याकरिता अर केला. जर सदर फ्लॅट क्र.ए-५०३ वर हक्क, व्याज किंव गहाणखत इत्यादी कोणत्याही व्यक्तींना असेल तर त्यांन द्स्तावेजांसह मा. सचिव, ब्लू बेल को-ऑप.हौ. सोसायत लि., ३०-ए/६०, जनकल्याण नगर, मार्वे रोड, माला (पश्चिम), मुंबई-४०००९५ यांच्याकडे या सूचनेपासून १ दिवसांच्या आत संपर्क साधावा अन्यथा. इतर कायदेशी , औपचारिकता पूर्ण केल्यानंतर फ्लॅट क्र.ए-५०३ चे ५०% शेअर्स श्री. सुभाष आर. नायर यांच्या नावावर हस्तांतरि

> मा. सचि ब्लू बेल को-ऑप.हौ. सोसायटी लि

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that on behalf o my client, **Mr. Pravin Madhukar Kavire** sole owner of **Room No. 28** admeasuring about 25 Sq. Meter area the Charkop (1) Sukhshanti CHS LTD situated at Plot No. 152, RSC 15 Charkop, Sector 1 Mumbai - 400 067 lying on plot of land bearing C.T.S. No 1C1/1 of village Kandivali in Taluka Borivali, Mumbai Suburban District, ii the Registration District of Mumba Suburban (hereinafter referred to as "the said Room") My client have represente that the said property was originally allotted to **Mr. Madhukar Kashiran** Kavire by MHADA through Allotme

Mr. Madhukar Kashiram Kavire ha transferred his right tittles of above said Room in favour of his son through **vide** egistered Gift Deed.

Also note that the original Allotment Letter issued by MHADA in favour of original Allottee, pertaining to the said Room is lost/misplaced; by my client. Any Person having any claim/interest in the said property or any part thereof of account of the transfer of right, title, and interest in favour of **Mr. Madhuka Kashiram Kavire** by way of inheritance asement, reservation, maintenance of otherwise howsnever is/are hereb requested to inform and make the same known to the undersigned in writing together with supporting documents in evidence thereof within 14 (fourteen) days from the date of publication of thi notice hereof at the office address, failin which the claims or demands, if any, o such person or persons will be deemed have been abandoned, surrendered relinquished, released, waived and giver up, ignoring any such claims or demand: and no subsequent claims or demand will be entertained and/or for which m client shall not be responsible

SUMITRA LAHU BHALERAO Advocate, High Court, 2D-43/165, Jeevandeep CHSL Sector-1, Charkop, Kandivali (W), Mumbai-67 8898424155 Place: Mumbai Date: 09.12.2025

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. माडे अशील **श्रीमती संगीता बालाराम निजापकर** या फ्लॅं क्र,३०२, ३रा मजला, निलगिरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फारुख एस. उमरभाई रोड, आग्रीपाडा मुंबई-४०००११, क्षेत्रफळ ३४० चौ.फु. कार्पेट क्षेत्राच्य -तात्परत्या सदस्या आणि ताबा धारक आहेत. सदः फ्लॅंट **श्री. बालाराम विठ्ठल निजापकर** यांना जुनी खोली क्र.२, बी.आय.टी. चाळ क्र.८ च्या जाग देण्यात आले होते. सदर करारनामा दिनांक . १७.०८.२०११ रोजी मे. हाय-रॉक कन्स्ट्रक्शन प्रा.लि (विकासक) यांच्या सोबत केलेल्या आणि दस्तऐव क्र.बीबीई३-५०७७-२०११ म्हणून नोंदणीकृत ासलेल्या पुनर्विकास योजनेअंतर्गत देण्यात आले होते तद्नंतर दिनांक २१.०३.२०१५ रोजी **श्री. बालारा**ग विट्ठल निजापकर यांचे मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात खालील कायदेशीर वारसदार: १ श्रीमती संगीता बालाराम निजापकर (पत्नी), २ श्रीमती पल्लवी पराग मुरुडकर (विवाहित मुलगी श्री. अमोल बालाराम निजापकर (मलगा)

श्रीमती पल्लवी पराग मुरुडकर (विवाहित मुलगी आणि श्री. अमोल बालाराम निजापकर (मलगा यांनी सदर फ्लॅट क्र.३०२ **श्रीमती संगीता बालारा** निजापकर यांच्या नावे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी सदर जुनी खोली त्यांच्या नावे इस्तांतरित करण्यासाठी एमसीजीएमकडे अर्ज केल होता आणि त्यानमार भाडे पावती त्यांच्या नावे हम्तांतरि करण्यात आली होती. तद्नंतर निलगिरी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.ने दिनांक १३.०७.२०१७ रोजीच्या नोंदींमध्ये फ्लॅट क्र.३०२ यांच्या नावावर हस्तांतरित केले. तेव्हापासून **श्रीमर्त** संगीता बालागम निजापकर या मटा फ्लॅर क ३०३

च्या मालक आणि ताबेधारक आहेत गता. सर्व कायदेशीर वारस **श्रीमती संगीता खालारा निजापकर** यांच्या नावे फ्लॅट क्र.३०२ चे मालकी हक स्तांतरित करण्यासाठी आणि पष्टी करण्यासाठी संबंधि प्रक्रिया करत आहेत. जेणेकरून त्यानंतर त्या महर जागेवर सर्व भारांपासून मुक्त, स्पष्ट आणि विक्रीयोग मालकी हक्काने व्यवहार करू शकतील.

त्यानुसार, बँका, वित्तीय संस्था, सोसायटी, फर्म, वैधानिक अधिकारी, कंपन्या, संस्था किंवा इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांसह, सदर फ्लॅट क्र.३०२ किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणत्याह प्रकारचा हिस्सा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दाव असलेल्या सर्व व्यक्तींना – विकी. हस्तांतरण, नियक्ती भाडेपट्टा, गहाणखत, परवाना, वारसा, बक्षीस, शुल्क धारणाधिकार, सबलत, सुटका, त्याग, कुटुंब व्यवस्था विकास हक्ष. विभाजन, संपादन, खटला, डिक्री कोणत्याही न्यायालय/प्राधिकरणाचा आदेश, किंव कोणत्याही दस्तऐवज. करारनामा. लेखन किंवा अन्यथ या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) वित्रमांच्या आत त्यांचे दावे लेखी स्वरूपात, अश दाव्यांना समर्थन देणाऱ्या दस्तावेजांच्या प्रमाणि . प्रतींसह, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर स्वाक्षरीकर्त्याल कळवण्याचे आवाहन केले जाते.

जर उपरोक्त कालावधीत असा कोणताही दावा प्रार झाला नाही, तर असा कोणताही दावा, हक, मालकी हक किंवा हितसंबंध अस्तित्वात नाही असे गृहीत धरले जार्रल आणि असा कोणताही टावा जर अस्तित्वात असेल, तर तो माफ केलेला, सोडून दिलेला आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक नसले मानला जाईल.

वर संदर्भित अनुसूची: (खोलीच्या जागेचे वर्णन) फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, निर्लगिरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फारुख एस उमरभाई रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११, क्षेत्रफट ३४० चौ.फू. कार्पेट क्षेत्र तसेच भाग प्रमाणपत्र क्र.७४ अनुक्रमांक ७३१ ते ७४०, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२३ सी.एस. क्र.१८७०(भाग) वर उभी असलेली, भायखळा विभाग, ई वॉर्ड, मुंबई, नोंदणी जिल्हा मुंबई

आज दिनांकीत ९ डिसेंबर, २०२५ सही/-दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार २१७. २रा मजला. दीपलक्ष्मी कौहोसोलि.. एम.जी. रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११.

***Dhanvarsha** दूकॅप फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, ए विंग, डी.जे. हाऊस, जुना नागरदास रोड, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. जीएसटी क्र.: २७एएएसीडी९८८७डी१झेडसी, सीआयएन: एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

ग्राहकांना आणि जनतेला कळविण्यात येत आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये नोंदणीकृत नॉन-बॅंकिंग फायनान्शियल कंपनी ट्र**कंप फायनान्स लिमिटेड**, नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, ए विंग, डीजे हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ (कंपनी) येथे आहे. त्यांचे शाखा कार्यालय: दुकान क्र.१८, बी विंग, देवी दर्शन कोहौसोलि., भवानी चौक, टेम्बी नाका, ठाणे (पश्चिम)-४००६०१, महाराष्ट्र (शाखा) हे बंद होत आहे. पुढे कळविण्यात येते की, या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत या शाखेने सेवा दिलेल्या संपूर्ण कर्जपुस्तकाची थकबाकी शून्य आहे आणि या शाखेतून कोणताही नवीन व्यवसाय चालवला जात नाही किंवा ग्राहकांना सेवा दिली जात नाही. त्यानुसार, ही शाखा ०८ मार्च, २०२६ पासून बंद करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांना किंवा व्यक्तींना कंपनीकडून काही चिंता आहे किंवा स्पष्टीकरण हवे आहे, ते contact@trucapfiannce.com वर ईमेल पाठवून किंवा १८०० २१० २१०० वर कॉल करून कंपनीशी संपर्क साधू शकतात.

दुकॅप फायनान्स लिमिटेडकरिता सर्व संबंधितांनी याची कपया नोंद घ्यावी. सही/

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गांव सुकेली, एन.एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र).

seam.com, वेबसाईट:www.jindal.com शेअर्सच्या हस्तांतरणासाठी सूचना

सूचना येथे देण्यात येत आहे की, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी पीओडी/पी/सीआयआर/२०२५-९७ दिनांक र जुलै, २०२५ नुसार, भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंतीच्या पुनर्प्रवेशासाठी विशेष खिडकी आणि इतर लागू परिपत्रकांच्या अनुषंगाने, कंपनीला खालील प्रस्तावित हस्तांतरणकर्त्यांकडून खाली नमूद केलेल्या सिक्युरिटीज धारकांच्या नावावर असलेल्या खाली नमूद केलेल्या . सेक्युरिटीज त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. या सिक्युरिटीज त्यांनी खरेदी केल्याचा द्मावा करण्यात आला होता आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या त्यांच्या नावे

हस्तातारत	करता आल्या नव्हत्या.					
फोलिओ	धारक/हस्तांतरकर्त्याचे	प्रतिभुती प्रकार	प्रतिभुती	भाग	अनुक्रमांक	हस्तांतरीतीचे
क्र.	नाव	व दर्शनी मुल्य	संख्या	प्रमाणपत्र क्र.	पासून – पर्यंत	नाव
२११८	शामजी मेहता/	समभाग ५/-	२००	२११९	४४१५०१-	नरेंद्र जेठाभाई
	प्रशानी मेहता				४४१७००	सोलंकी
_	0 1 0.0		1 3			. 07 . 0

कोणा व्यक्तीस उपरोक्त प्रतिभुतीबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीचे अंतर्गि कॉर्पोरेट कार्यालय-प्लॉट क्र.१०६, इन्स्टिट्युशनल सेक्टर ४४, गुरूग्राम-१२२००३ येथे सदर सूचना प्रकाशनापासून **३० दिवसांत** सादर करावेत. तदनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कोणत्याही दायित्वाशिवा . उपरोक्त हस्तांतरीतीच्या नावे दुय्यम/वेगवेगळे भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

ठिकाण: गुरगाव

JINDAL

कंपनी सचिव

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

पत्ताः ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्रि प्रेस जनरल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रः: ०२२-३५१३०९४३, ०९४४, ०९४५, ई-मेल:companysecretary@tcfcfinance.com

हस्तांतरण पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोबाबत शेअरहोल्डर्सना सूचना मेबी परिपत्रक क मेबी /एचओ /एमआयआरएमडी /एमआयआरएमडी=पीओडी /पी /मीआयआर /२०२५ / ९७ दिनांक २ जुलै, २०२५ रोजीनुसार, गुंतवणूकदारांना भौतिक शेअर्ससाठी हस्तांतरण विनत्या

पुनर्स्थापित करण्यास सोयीसाठी सहा महिन्यांची विशेष विंडो सुरू करण्यात आली आहे. -ही विशेष विंडो ०७ जुलै, २०२५ ते ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत खुली राहील आणि फक्त १ एप्रिल . २०१९ पूर्वी मूळतः दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नाकारल्या गेलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण करारांसाठ

- उपलब्ध आहे. या कालावधीत
- शेअरहोल्डर्स अशा हस्तांतरण करारांना भौतिक शेअर्ससाठी पुन्हा लॉग करू शकतात
- सर्व री-लॉज केलेले शेअर्स फक्त डीमॅट पद्धतीने हस्तांतरित केले जातील.
- मेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनमार देय हम्तांतरण-मह-दिमॅट प्रक्रिया पाळली जार्रल ही प्रक्रिया मलभ करण्यासाठी, कंपनी आणि तिचे रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांनी समर्पित टीम्स स्थापन केल्या आहेत. मदतीसाठी, भागधारक संपर्क साधू शकतात

मयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेंड) पत्ता: सी१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूर.:+९१-८१०८११६७६७, ईमेल: rnt.helpdeskin.mpms.mu तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेले शेअर्स केवळ दस्तावेजांच्या यशस्वी पडताळणीच्या अधीन राहन, डीमॅट पद्धतीने वितरीत केले जातील.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरिता सही/-ठिकाण: मंबर्ड झिनल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०९ डिसेंबर, २०२५

FINE-LINE CIRCUITS LIMITED Corporate Identification Number (CIN): L72900MH1989PLC131521

Registered Office: 145, SDF-V, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400096. Tel: 22 2829 0244, Fax: 22 2829 2554

 $\textbf{E-mail:} \ \underline{fineline@finelineindia.com}, \ \textbf{Website:} \ \underline{www.finelineindia.com}$ NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

This is to inform you that the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circula no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2 July 2025 has decided to open a pecial window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadlin of 1 April 2019 and rejected or returned but not attended to due to deficiency in the documents rocess or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in espect of shares of listed companies which were purchased by them. During this period, th securities shall be re-lodged for transfer with the concerned company, and the shares that are re-lodged for transfer-cum-dematerialization

The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares, t our Registrar and Share Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited (Formarly ink Intime India Private Limited) C-101, Embassy 247, LB.S Marg, Vikhroli (West) Mumbai -400083. Website: www.in.mpms.mufg.com within the above-mentioned timeline Relevant investor(s) are encouraged to take advantage of this one-time window.

> For Fine-Line Circuits Limited Mansi Gupta

Date: 09th December, 2025

Company Secretary and Compliance Officer ICSI Membership No.: ACS: A63604

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

अहिल्यादेवी सांगोला नागरी सह. पतसंस्था मर्या. कळंबोली

पत्ता : गुरु संकल्प को.-ऑप.हौ.सोसा., प्लॉट नं. ३१, शॉप नं. ११, सेक्टर - १ ई, कळंबोली, नवी मुंबई - ४१० २१८. अनुक्रमांक १ ते ३

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा खकम रुपये	जाब देणार क्र.			
१	सौ. शोभा गोरखनाथ सरगर	११/०७/२५	३४१२	११७९२८७	8			
२	श्री. अशोक कोंडिबा लवटे	११/०७/२५	३४१२	११७९२८७	2			
3	श्री. गोपाळ गोविंद सातपुते	११/०७/२५	३४१२	११७९२८७	₹			
	महर हाळाचे कामी अर्जहार यांनी हाखल केलेल्या अर्जातील प्रतिवाहींना रजिस्टर पेस्टाने समन्य							

जाहीर समन्स देत आहोत उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १२/१२/२०२५ रोर्ज

दुपारी १.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर ह । गहिल्याम आपल्या गैरहजेरीत अर्जाची मनावणी घेण्यात घेर्दल, याची कपया नोंट घ्यावी

याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव म्हणून आज दिनांक २८/ ११/ २०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

शिक्का

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेव महाराष्ट्र राज्य बिगर कथी सहकारी

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. केमको प्लास्टिक कॉपोरेशन, या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

प्लास्टिक पॉलिनेट, प्लास्टिक, रेझिन, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तंतू, विणलेले किंवा अन्यथा पॉलीओलिफिन्स, आणि प्लास्टिकच्या वस्तू, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तंतूंपासून बनवलेले कंटेनर आणि पॅकिंग साहित्य, विणलेले किंवा अन्यथा प्लायओलिफेन्स आणि लाकूड, बांबू, छडी आणि लता, कागदाचा लगदा, कागदी बोर्ड आणि/किंवा इतर साहित्य, पदार्थ आणि कोणत्याही स्वरूपाच्या उत्पादनांचे उत्पादक, उत्पादक, रिफायनर, विकासक निर्यातदार, आयातदार आणि वितरक आणि विक्रेते म्हणून व्यवसाय करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ७८, विरवाणी इंड. इस्टेट, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत संस्थेकडे अर्थात नियोजित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत ०९ डिसेंबर, २०२५

मे. केमको प्लास्टिक कॉर्पोरेशनच्या वतीने व करिता सही / -

वैभव रामावतार सराओगी भागीदार

प्राधिकत स्वाक्षरीकर्ता

सही / – गौरव रामावतार सराओगी भागीदार

जाहीर निवेदन

मी श्रीमती कुंजन मनसुख देढीया अधिकृत शिधावाटप दुकानदारजाहिर निवेदन करीत आहे की माझा मुलगा निख मनसुख देढीया त्यांचे नावे असलेले अधिकृत शिघावाटप दुकान क. ३४ ई - २४४ चे प्राधिकारपत्र मी कायदेशीर वारस ठरत असल्यामुळे वारसाहक्काने माझे नावे होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप, ई - परिमंडळ, वडाला मुंबई यांचेकडे अर्ज सादर केला आहे. यास कोणाची हरकत असल्यास सूचना प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांचे आत उपनियंत्रक शिधावाटप ई - परिमंडळ, वडाला मुंबई यांचेकडे त्यांचे हरकती बाबत लेखी कळवावे. अन्यथा / त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितांनी या सूचनेद्वारे नोंद घ्यावी.

दिनांक : ०९/१२/२०२५

सही/-श्रीमती कुंजन मनसुख देढीया

asrec इमारत क्र.२, युनेट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, सॉलिटेअर [India] Limited कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व नियम ९ अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्य विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना कर्जदारांना, संयुक्त/सह-कर्जदारांना आणि सरफायसी कायद आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) नियमांनुसार सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी १५ दिवसांची सूचना म्हणून देखील काम करेल. सर्वसाधारण जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदार **श्री. संजय** विनोद वर्मा, श्री. किरण रमण धनू व श्री. सुभाष प्रमौद ओजा यांना सूचना देण्यात येत आहे की, अधिकृत अधिकारी, वित्तीय मालमत्तांचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत, वरील सूचनेनंतर मिळालेल्या देयकाचे योग्य क्रेडिट देऊन, कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या वरील मार्गणी सचनेनसार, देय रकमेच्या वसलीसाठी खालील नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता विकण्याचा विचार करीत आहेत आणि म्हणूनच सुरक्षित ालमत्तेच्या[े]खरेदीसाठी ऑनलाइन लिलावाद्वारे निविदा/बोली मागविण्यात येत आहेत[े]. सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमांच्या ८ आणि ९ अंतर्गत थकबाकीच्या वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय या तत्तवावर ालमत्तेची काटेकोरपणे विक्री केली जाईल. **दिनांक २८.०२.२०२३ रोजी देय रक्क**म रु.५७,६६,१२६/- (रुपये सत्तावन्न लाख सहासष्ट हजार एकशे सव्वीस फक्त) ची वसुली.

ĭट 5.	प्रतिभुत मालमत्तेचे तपशील	आरक्षित मुल्य(रू. लाखात)	इरठे (रू. लाखात)	बोली वाढीव (रू.लाखात)	ई-लिलावाची तारीख़ व वेळ व विक्रीचे ठिकाण
8.	मालक श्री. संजय विनोध वर्मा यांच्या मालकीचे फ्लेंट क. १०१/ए, १ला मजला, १वीएचके केश्वफळ सुमारे ४४१.०० ची.फु. (बिल्टअप क्षेत्र) ४०.१८ ची.मी. (बिल्टअप), ओसवाल पॅलेस ए म्हणून ज्ञात इमारत, क्युन पार्क, मिरा भाईदर रोड, मिरा रोड (पुर्व), गाव गोडदेव, जि. ठाणे– ४०११०%	५०.००	۷.00	0.40	१३.०१.२०२६ रोजी स.११.००वा. ते. दु.२.००वा. ऑनलाईन

बोली फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख **१२.०१.२०२६ रोजी दु.४.००वा. पर्यंत** आहे. कोणत्यार्ह जरणास्तव उशीरा प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इरठे विचारात घेतले जाणार नाही. इरठे शिवाय बोर्ल तसकट नाकारली जाईल. दिनांक २४.१२.२०२५ रोजी दु.१२.०० ते दु.३.०० पर्वंत पूर्व भेटीसह मालमतांच्या पासणीची तारीख. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया आमच्या वेबसाइटचा संदर्भ घ्या: ttps://asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com किंवा संपर्क: श्री विनिचंद्र आंचन - सेल क्र.९८२०२५०१४५, ०२२-६१३८७०५१, श्री. आय.एन. बिस्वास - सेल क्र.९१६३६२१३११, श्री. दिपेश वाडिया – सेल क्र.९८२१५०९५०८, ०२२–६१३८७०३०, श्री. जगदीश शहा सेल क्र.९८१९९३१४८७, ०२२-६१३८७०४२ कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो.

प्राधिकृत अधिकारी आणि सीएम श्री. आय.एन. बिस्वार ठिकाण: मुंबई ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

महाराष्ट्र 鷕 शासन

अपर जिल्हायिकारी तथा अपिलाय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. दुरध्वनी क्रमांक ०२२-२२६१००१३ ई−मेल− addcollmumbai@gmail.com

जाहीर नोटीस

अपील अर्ज क्रं. १३८१/२०२५. .. आपिलार्शी श्री. श्रावण हरी खोत विरुध्द

... प्रतिवादी

मुंबई विकास विभा चाळी व इतर २. श्री. दिपक तुकाराम पाटील.

सक्षम प्राधिकारी तथा संचालक

खोली क्रं. ६, बी. डी. डी. चाळ नं. ५, (प्रतिवादी क्रं. २) ना. म. जोशी मार्ग, मुंबई - ४०० ०१३. मा. उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ (प्रतिवादी क्रं. 3)

म्हाडा, बांद्रा, बांद्रा, मुंबई सदर जाहीर नोटीसद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी शासन निर्णय दि. ३०/०३/२०१६ व दि.२२/०१/२०२१ नुसार महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारण निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिललीय प्रधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसँग रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ येथे ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ क्रं. ५, चे गाळेधारकांची अंतिम पात्रता यादी मधील अ. क्र. ६/खोली क्रं. ६ वरील शी. दिपक तुकाराम पाटील यांची भाडेदारी हक्क/भाडेपावती रद्द करणेकमी अपिल अर्ज दाखल केलेले -असून आपणांस प्रतिवादी क्रं. २ ते ३ केले आहे. त्यानुषंगाने या प्रधिकरणाने उक्त अपील अर्ज प्रकरण दि. २७.११.२०२५ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती सदर सूनावणीस आपण गैरहजर असल्याने मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी सुनावणी **दि. १७/१२/२०२५ रोजी दुपारी १२.००**

वाजता निश्चित केली आहे आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्रं. २ ते ३ असून, सदर जाहिर नोटीसद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, आपण नियोजित दि. १७.१२.२०२५ रोजी दपारी १२.०० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिललीय प्रधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहुन, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

सही / – सहायक महसूल अधिकारी, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर.

🚜 темво टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड

(पर्वीची साकेथ एक्झिम लिमिटेड म्हणन जात) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. पीएपी -डी - १४६ - १४७, तुर्भे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, बालमेर लॉरी व्हॅन लीर कं. च्या समोर, तुर्भे, नवी मुंबई -४०० ७०५. दूर. : ०२२-२७६२०६४१ वेबसाइट : www.sakhetexim.com सीआयएन: L29253MH2010PLC204431

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा,२०१३ च्या लागू तरतुदी तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवरश्यकता) विनियमन,२०१५ (सेबू सूची विनियमन) सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए) व भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे सदर प्रकरणावर जारी परिपत्रके सदर एजीएम आयोजित करणारी सूचना व स्पष्टिकरण अहवालात विहित विषयांवर विचारविनिमर करण्याकरिता कंपनीच्या सदस्यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी दु. ०१.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिन्युअल (ओएव्हीएम) माध्यमातू-आयोजित करण्यात येत आहे. एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी लागू परिपत्रकांनुसार ज्या सभासदांचे ई–मेल परे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सभासदांना दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेल्य वित्तीय वर्षाकरिताच्या वार्षिक अहवालासमवेत १५ व्या एजीएमची सचना सोमवार, दि. ०८.१२.२०२५ रोजी

पुढे, सेबी सूची विनियमनांच्या नियमन ३६ (१) (ब) नुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र वरील निर्देशित दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात https://tembo.in/investors/ आणि स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइट्सवर अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर व बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेङची वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर देखील उपलब्ध आहेत. १५ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये संदर्भित केलेले दस्तऐवज सदस्यांना नोटीस प्रसारित केल्याच्या तारखेपासून एजीएमच्य तारखेपर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या तपासणीसाठी उपलब्ध आहेत. अशा दस्तऐवजांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य cs@tembo.in या ईमेलवर विनंती पाठवू शकतात.

र्ड-मतदानाची माहिती:

तिकाण : नवी मुंबई

कंपनी आपल्या सभासदांना एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म देता येण्याकरिता ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासार्ठ कंपनीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची सेवा नेमली आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी शनिवार, दि २७.१२.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) पासून सुरू होईल व सोमवार, दि.२९.१२.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा.प्र. वे.) संपेल.सदर कालावधीदरम्यान मतदानाकरिताची निर्धारित अंतिम तारीख अर्थात मंगळवार, दि. २३.१२.२०२५ रोजीनुसार कागदोपत्री किंवा डीमेटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपले मत देऊ शकतील. सोमवार, दि.२९.१२.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा.प्र. वे.) पश्चात दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल आणि तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्यूल बिगशेअ

वार्षिक अहवालाच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केलेले व निर्धारित अंतिम तारीख अर्था मंगळवार, दि.२३.१२.२०२५रोजीनुसार सभासद असलेल्या व्यक्ती <u>evoting@bigshareonline.com</u> व cs@tembo.in वा shwetas@bigshareonline.com येथे दूरस्य ई-मतदानाकरिता यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी विनंती पाठवू शकतील किंवा **विगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि.** यांना ७०४५४५४३९१ वर संपर्क साध शकतील. एजीएम दरम्यान सभासदांना ई-मतदान सविधा उपलब्ध असेल. व्हीसी /ओएव्हीएमच एजीएममध्ये ई-मतदान सुविधेद्वारे मत देऊ शकतील. दूरस्थ ई-मतदान सुविधेचा वापर करून आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये ठरावावर पुन्हा मत देता येणार नाही.

ई-मेल पत्ता नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

 अ) कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी कंपनीकडे आपले ई-मेल पत्ते नोंदणीकत. अद्ययावत केलेले नाहीत, त्यांनी कृपया फोलिओ क्र., सभासदाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मांगील बाजुची) स्कॅन केलेली प्रत, स्व-साँक्ष्यांकित पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत, ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक यांसमवेत लीSींशाले.ळप येथे कंपनीला लिहावे.ब) ई-मेल पत्त्याच्या स्थायी नोंदणीकरणासाठी डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून ते नोंदणीकृत करावेत तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांनी कृपया भरलेला व स्वाक्षरीत[े] आयएसआर –१ फॉर्म आरटीए · बिगशेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे साँदर करावा.

ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभाग गेणे तसेच दूरस्य ई-मतदान / एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत् देण्याचे निर्देश १५ व्या एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया ते काळजीपूर्वक वाचावेत. टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड करित

फॉर्म आयएसआर-१ आरटीए यांची वेबसाइट <u>https://www.bigshareonline.com</u> वर उपलब्ध आहे. व्हीसी/

संजय जशभाई पटेल

NOTICE (Tata Motors Limited)

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai – 400001, Maharashtra, India

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced and the holders of the said securities have applied to the Compan

o issue duplicate certificates Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of Joint Holders: Jitendra Pratap & Meena Pratap Kind of Securities and Face Value: Equity Shares with FV of Rs. 2/-

Number of Securities: 830 Equity Shares Distinctive Numbers: 39098461 to 39099290

Name of Applicants: Jitendra Pratap & Meena Pratap Date: 04/12/2025

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड नॉर. व कॉर्प. कार्यात्तवः १९०१, शारता टेरेसेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. सीआयएन: यु६५९२३एमएव२००८/गएलसी२६१४७२ SURYODAY

ताबा सूचना

त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायब्रोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**चे प्राधिकृत् अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्व असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या माणणी सूचनेतुमार कर्जदार/तारणकत्यांना सदर सूचना प्राप्त तारखेपसू ६० दिवसांच्या आत देय रक्कम तसेच करारदराने त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस थे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट रुकोर्समेंट) अधिनियम, २००२ चे नियम ६ व ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्य

मालमत्त्रचा तावा वतलला आह.		
कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	२६.०५.२०२५
२५७०००००८४०,		दि.१५.०५.२०२५रोजी
१) श्री. सुनील सिंगा पावरा, सिंगा तमदु पावरा यांचा मुलगा	रक्कम रू.मध्ये	<i>ছ</i> .४,७०,४६५.०९/-
२) श्रीमती रत्ना सनील पवारा, सनील यांची पत्नी	ताबा दिनांक	०४.१२.२०२५ (सांकेतिक)

प्रतिभृत मालमत्तेचे /स्थावर मालमत्तेचे वर्णन: ग्रामपंचायत मालमत्ता क्र. २०८ बी, मोजमाप क्षेत्र - ४८६ ची. फूट (१८x२७ फूट) बांघलेल्या घरासह बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे येथील सर्व भाग व खंड, चतुरिसमा खालीलप्रमाणे: पूर्व: कांतिलाल वज्य पावरा, पश्चिम: रस्ता, उत्तर: भाना सुतमल मोरे, दक्षिण: भाटू रावण पाटील.

	मागणी सूचना दिनाक	२३.०७.२०२५
) श्री. विनोद तुकाराम राठोड, तुकाराम राठोड यांचा मुलगा	एकूण थकबाकी	दि.२४.०६.२०२५रोजी
२) श्रीमती लक्ष्मीबाई विनोद राठोड, विनोद तुकाराम	रक्कम रू.मध्ये	रू.२,३७,२५३.००/-
राठोड यांची पत्नी	ताबा दिनांक	०४.१२.२०२५ (सांकेतिक)

प्रतिभृत मालमत्ते चे/स्थावर मालमत्ते चे वर्णन: ग्रामपंचायत, तालुका जळगाव आणि जिल्हा जळगाव बेअरिंग ग्रा.पं. क्र. १३४/ २ च्या स्थानिक हदौतील मालमता ३३३.०० चौरस फूट क्षेत्रफळ सुभाषवाडी, तालुका-जळगाव आणि जिल्हा जळगाव येथील सर्व भाग व खंड, मालमत्तेच्या चतुसिमा:- पूर्वेकडे वा त्या दिशेने - धर्मा जिजमल यांची मालमत्ता, पश्चिमेकडे वा त्या दिशेने - रस्ता आणि वापर, उत्तरेकडे वा त्या दिशेने - पंडित जयसिंग यांची मालमत्ता, दक्षिणेकडे वा त्या दिशेने - विदीवाई

	मागणी सूचना दिनांक	१४ जुलै २०२५
 श्री. धनराज हिम्मत राव खैरनार, हिम्मत पाटील यांचा मुलगा श्रीमती सपना धनराज खैरनार, धनराज यांची पत्नी 		दि.२४ जून २०२५ रोजी
		रू.७,५९,८३७.६७/-
	ताबा दिनांक	०५.१२.२०२५ (सांकेतिक)

प्रतिभत मालमने चे /स्थावर मालमनेचे वर्णन- शहर सर्वे क. १२९० असलेले मालमना क्षेत्रफळ - ६० चौ. मी. (सर्वेक्षण क्रमांव ४९ पैकी भूखंड क्रमांक २८ क्षेत्रफळ ६० चौ.मी.) मोहाडी प्रा. लिलिंग ता. धुळे जिल्हा धुळे येथील सर्व भाग व खंड, चतुसिमेनुसाग पूर्व: भूखंड क्र.२१, पश्चिम: ९ मीटर रस्ता, उत्तर: भूखंड क्र.२७, दक्षिण: भूखंड क्र.२९.

२५९०००७५७५०,	मागणी सूचना दिनांक	१६ जुलै २०२५
) श्री. अजय रतन ठाकरे, रतन चिंतामण ठाकरे यांचा मुलगा	एकूण थकबाकी	दि.२४ जून २०२५ रोजी
१) श्रीमती सुनीता रतन ठाकरे, विश्राम सुकराम गायकवाड यांची	रक्कम रू.मध्ये	रू.५,६२,४७८.६७/-
लगी ३) श्रीमती मोनल अजय ठाकरे, अजय ठाकरे यांची पत्नी	ताबा दिनांक	०३.१२.२०२५ (सांकेतिक)
२) श्रामता मानल अजय ठाकर, अजय ठाकर याचा पत्ना		

प्रतिभूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन: ग्रामपंचायत विखरण, तालुका एरडोल आणि जिल्हा- जळगाव यांच्य स्थानिक हद्दीतील मालमत्ता जि.पी. क्र.१५९१/१, मोजमाप ५२०.०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता, विखरण, तालुका- एरंडोल आणि जिल्हा- जळगाव येथील सर्व भाग व खंड. मालमतेच्या चतुसिमा:- (नकाशानुसार) पूर्वेकडे वा त्या दिशेने - अशोक विक्रम मोरे यांची मालमत्ता, पश्चिमेकडे वा त्या दिशेने - ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांची मालमत्ता, किवा उत्तरेकडे ।। त्या दिशेने - संगीता वामन नाईक यांची मालमत्ता, दक्षिणकडे वा त्या दिशेने - रस्ता

२३९०००५३१७६, १) श्री. छोटू पावलाद भिल, रामू यांचा मुलगा २) पावलाद दोहडू भील यांचा मुलगा श्रीमती लीलावाई छोटू भिल, छोटू भिल यांची पत्नी	मागणी सूचना दिनांक	१५.०९.२०२५
	एकूण थकबाकी	दि.२६.०८.२०२५ रोजी
	रक्कम रू.मध्ये	₹.१,९४,५२०.०४/-
	ताबा दिनांक	०५.१२.२०२५ (सांकेतिक)
प्रतिभूत मालमत्तेचे /स्थावर मालमत्तेचे वर्णन: मालमत्ता असलेले ग्रामपंचायत मालमत्ता क्र. ३७३४ बांधलेले क्षेत्रफळ २८८		

चौरस फूट (१२x२४ फूट) नेर ताल धुळे, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणे: पूर्व: रस्ता, पश्चिम: रिकाम्या जागा, उत्तर: रिकाम्या जागा, दक्षिण: अशोक भराडी. विशेषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमनेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमनेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ये. सुर्योदय स्माल फायनान्य बँक लिमिटेड** यांच्याकडे देय रकम

ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: ०९.१२.२०२५ प्राधिकृत अधिकारी, सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकरिता

ALLCARGO LOGISTICS LIMITED

CIN: L63010MH2004PLC073508 Regd. Office: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai- 400098 Website: www.allcargologistics.com

allcargo LOGISTICS

POSTAL BALLOT NOTICE

The Members of Allcargo Logistics Limited (the 'Company') "are hereby informed" that pursual to the provisions of Sections 110 and Section 108 and other applicable provisions, of the Companies Act, 2013 (the 'Act'), read with Rules 20 and 22 of the Companies (Managemer and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI Listing Regulations') and the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ('SS-2') and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its General Circular Nos 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and subsequent circular issued in this regard, the latest being 3/2025 dated September 22, 2025 issued by MCA (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars'), to transact the special businesses as set out hereunder by passing Ordinary Resolutions by means of Postal Ballot through electronic means (remote e-Voting) .:

	٠,	
Sr. No.	Type of Resolution	Description of the Resolutions
1.	Ordinary Resolution	Appointment of Mr. Ketan Nishikant Kulkarni (DIN: 10735941) as Director of the Company.
2.	Ordinary Resolution	Appointment of Mr. Ketan Nishikant Kulkarni (DIN: 10735941) as Managing Director and Chief Executive Officer of the Company.

As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Notice on Monday, December 8, 2025 in electronic form only, to those members whose e-mail addresses are registered with the Company or with the depositories/depository participant(s) or with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. MUFG Intime India Private Limited (MUFG) (Formerly known as Link Intime India Private Limited) ("RTA") and whose names appear in the register of members/ list of beneficial owners received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited as on Friday, December 5, 2025 ("Cut-off Date"). Any member who did not receive the Notice may either send an email to investor.services@allcargologistics.com or write to NSDL at www.evoting@nsdl.com.

The notice is also available on the website of the Company i.e., www.allcargologistics.com, NSDL i.e. www.evoting@nsdl.com and Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. As permitted under the MCA Circulars, the Company has sent the notice electronically and has not sent the hard copy of the notice along with postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope, to the members whose email address are not registered. Assent or dissent of the members on the resolutions specified in the notice would only be taken through the e-Voting as per the MCA Circulars.

To facilitate such members to receive this notice electronically and cast their vote electronically members who have not registered their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to RTA at investor.helpdesk@in.mpms.mufg.com. Members holding shares in demat form are requested to register their e-mail addresses with their respective depository participant(s) only. Pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the

Act read with Rules 20 and 22, Regulation 44 of the SEBI Listing Regulations, MCA Circulars and any other applicable provisions, if any, the Company has extended e-Voting facility to enable the members to cast their votes electronically through the e-Voting services provide by NSDL. The voting through e-Voting will commence from Tuesday, December 9, 2025, at 9:00 a.m. (IST) and will end on Wednesday, January 7, 2026, at 5:00 p.m. (IST). The e-Voting facility shall be disabled thereafter. All members are requested to cast their votes only through e-Voting as per the procedure provided in the notice. Once the votes on the resolutions are cast by a member, he or she will not be allowed to change it subsequently In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 48867000 and 022 24997000 or send a request at evoting@nsdl.co.in.

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date i.e. Friday, December 5, 2025. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this notice for information purposes only All documents referred to in the notice and explanatory statement will be available for electronic inspection by the Members from the date of dispatch of this Postal Ballot Notice during business hours 11:00 a.m. (IST) to 02:00 p.m. (IST) on all working days, except Saturday Sunday and public holidays until the last date of e-Voting. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor.services@allcargologistics.com. Further, any query in relation to the resolutions proposed to be passed by e-Voting may be addressed to the Company Secretary of the Company at investor.services@allcargologistics.com.

The Board has appointed Mr Dhrumil Shah (Membership No. FCS 8021 and CP No. 8978), Partner of Dhrumil M Shah & Co. LLP, Practicing Company Secretaries, as the scrutinizer for conducting the postal ballot/e-Voting process in a fair and transparent manner ("Scrutinizer"). Upon completion of the scrutiny of the votes cast in a fair and transparent manner, the Scrutinizer will submit its report to the Chairman of the Company or any Director or any person duly authorized by the Chairman. The Chairman or any director or any other person authorized by the Chairman shall declare the results of the postal ballot as per the statutory timelines. The results of the postal ballot will be announced by the Company on or before Friday, January 09, 2026. The results along with the Scrutinizer's report will be made available on the website of the Company i.e. www.allcargologistics.com. NSDL i.e. https://www.evoting.nsdl.com and Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The resolutions, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for e-Voting i.e. Wednesday, January 7, 2026. Any query in relation to the resolutions proposed to be passed by postal ballot be addressed to the Company Secretary of the Company at

investor.services@allcargologistics.com.

By order of the Board of Directors

(Membership No.F12881)

For Allcargo Logistics Limited Shekhar R Singh Company Secretary & Compliance Office